

**NMDC Limited**  
(A Government of India Enterprise)  
'Khanji Bhavan', 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad - 500 028  
Corporate Identity Number (CIN) - L1310TG1958GO1001674

**NOTICE INVITING TENDER**  
Tender No. NMDC/MO/ENV/GWS/2020-21 Date: 15/07/2021  
Tenders are invited for the work of "Ground Water Levels, Quality Monitoring and Hydrogeological studies in and around Donimalai and Kumaraswamy Iron Ore Mines at Bellary District, Karnataka at the prescribed locations (22 nos.) for two years (four seasons per year) and extendable by one more year from 2021-22 to 2023-24 from recognised organisations having experience in ground water quality, water levels monitoring and hydrogeological studies.  
The detailed NIT and tender document can be viewed and downloaded from NMDC web site <http://www.nmdc.co.in> and [www.eprocurement.gov.in](http://www.eprocurement.gov.in) from 15/7/2021 to 4/8/2021. For accessing the bid document from NMDC web site, online registration is required at <http://nmcdco.in/nmcdtender/default.aspx>.  
For accessing bid document at central procurement portal [www.eprocure.gov.in](http://www.eprocure.gov.in) click "Latest Active Tenders". For further clarifications contact AGM (Envy), NMDC Limited, Hyderabad at 7382291342/e-mail at [nsssekhar@nmcdco.in](mailto:nsssekhar@nmcdco.in)  
Chief General Manager (RP)

**Heritage**  
REALITY AND SUPPORT

**HERITAGE FOODS LIMITED**  
CIN: L15209TG1992PLC014332  
Regd. Office: # 6-3-541/C, Panjagutta, Hyderabad-500082, Telangana, India  
Tel: +91-40-23391221/2, Fax: +91-40-23318090  
E-mail: [hfi@heritagefoods.in](mailto:hfi@heritagefoods.in), Visit us at: [www.heritagefoods.in](http://www.heritagefoods.in)

**NOTICE OF BOARD MEETING**

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 29, 33and 47of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, July 28, 2021**, at the Registered Office of the Company at Hyderabad, inter-alia to transact the following business(s) apart from the other items as per the agenda:

- To Consider and approve the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended June 30, 2021
- Limited Review Report of the Statutory Auditors of the Company on the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended June 30, 2021

Further, as per the Company's Code of Conduct for prevention of Insider Trading formed under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 (as amended), the Company has intimated its 'designated persons' regarding the closure of the Trading Window for dealing in the equity shares of the Company from July 1, 2021 till the expiry of 48 (Forty-Eight) hours after declaration of the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the Quarter ended June 30, 2021 (both days inclusive).

The notice of the said Board Meeting is also available on the website of the Company at [www.heritagefoods.in](http://www.heritagefoods.in) as well as on the website of National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For **Heritage Foods Limited**  
Sd/-  
**Umakanta Barik**  
Company Secretary & Compliance Officer  
Place: Hyderabad M. No: FCS-6317  
Date : 14-07-2021

**ICICI Lombard**  
Nibhaye Vaade

**ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LIMITED**  
(CIN: L67200MH2000PLC129408)  
Registered Office: ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai - 400 025  
Tel: 022-61961100, Fax: 022-61961323  
Website: [www.icicilombard.com](http://www.icicilombard.com) Email: [investors@icicilombard.com](mailto:investors@icicilombard.com)

**INFORMATION TO SHAREHOLDERS - TWENTY FIRST ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY AND FINAL DIVIDEND**

Dear Members,

- Notice is hereby given that the **Twenty First Annual General Meeting ("AGM") of the Members of ICICI Lombard General Insurance Company Limited ("the Company") will be held on Tuesday, August 10, 2021 at 2:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM")** to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM.
- In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated January 13, 2021, May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members of the Company at a common venue. Accordingly, in compliance with these MCA Circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and the Securities Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.
- The Notice of the AGM along with the Annual Report for FY2021 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / its Registrar & Transfer Agent ("RTA") or relevant Depositories. Members may note that the Notice of the AGM and Annual Report for FY2021 will also be available on the Company's website at [www.icicilombard.com](http://www.icicilombard.com), the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).
- Manner of registering/ updating email addresses:**
  - Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company's RTA i.e. KFin Technologies Private Limited at [enward.ris@kfinetech.com](mailto:enward.ris@kfinetech.com) along with Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of Aadhar Card.
  - Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the respective Depository Participant(s) with whom they are maintaining demat accounts.
  - The Company has enabled a process for the limited purpose of receiving the Company's Annual Report and Notice of the AGM (including remote e-voting instructions) electronically by accessing the link <https://www.icicilombard.com/investor-relations/shareholderform>. Members are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for receiving the Company's Annual Report and Notice of the AGM. In case of any queries, Members may write to [investors@icicilombard.com](mailto:investors@icicilombard.com).
- The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its Members to cast their votes on all the resolutions as set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting will be provided in Notice of the AGM.
- The AGM Notice along with the Annual Report for FY2021 will be sent to the Members in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.
- The Board of Directors at its Meeting held on April 17, 2021 has recommended a final dividend of ₹ 4/- per share of face value of ₹ 10 each. The Register of Members will be closed for the purpose of final dividend for FY2021 from Wednesday, August 4, 2021 to Tuesday, August 10, 2021 (both days inclusive). The final dividend, if approved, by the Members at the AGM, will be paid electronically to Members who have updated their bank account details with Depository Participant(s). For Members who have not updated their bank account details, demand drafts will be sent to them subject to availability of postal services. To avoid delay in receiving dividend, Members are requested to update their bank details with their Depository Participants, where shares are held in dematerialised mode, and with KFinetech, where the shares are held in physical mode.
- Pursuant to the Income Tax Act, 1961, as amended by Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Members and the Company is required to deduct tax at source from dividend paid to Members at the prescribed rates. Further, the Finance Act, 2021 has inserted the provisions of Section 206AB of the Act with effect from July 1, 2021. The provisions of Section 206AB of the Act require the Company to deduct tax at higher rates, as mentioned, from dividend amount paid/credited to resident Members who (a) have not filed return of income for two previous assessment years; and (b) are subjected to tax deduction/collected at source, in aggregate, amounting to ₹ 50,000 or more in each of such two years.
- To enable compliance with respect to TDS, Members are requested to complete and/or update residential status, PAN, category with their DP's or in case of shares held in physical form with the Company/Registrar and Transfer Agent by uploading the documents on the link <https://ris.kfinetech.com/form5/> latest by 05.00 p.m. IST on Monday, August 2, 2021.

This Notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circular(s) and the SEBI Circular.

For **ICICI Lombard General Insurance Company Limited**  
Sd/-  
**Vikas Mehra**  
Company Secretary  
Mumbai, ACS No.: 12117  
July 15, 2021

**ICICI Lombard General Insurance ICICI Lombard General Insurance Company Limited.** ICICI trade logo displayed above belongs to ICICI Bank and is used by ICICI Lombard General Insurance Company Limited under license and Lombard logo belongs to ICICI Lombard General Insurance Company Limited. Registered Office: ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai - 400 025. IRDA Reg. No. 115. Toll Free No. 1800 2666. Fax No. 022-61961323. CIN: L67200MH2000PLC129408. UIN: 12555 Website: [www.icicilombard.com](http://www.icicilombard.com). Email: [customersupport@icicilombard.com](mailto:customersupport@icicilombard.com).

**Persistent Systems Limited**  
CIN: L72300PN1990PLC056696  
Regd. Office: "Shagheerath", 402 Senapati Bapat Road, Pune 411 016  
Ph. No.: +91 (20) 6703 0000  
Fax: +91 (20) 6703 0008  
E-mail: [investors@persistent.com](mailto:investors@persistent.com)  
Website: [www.persistent.com](http://www.persistent.com)

**ADDENDUM TO THE NOTICE PUBLISHED ON JULY 10, 2021**

As per the Notice published by the Company on July 10, 2021, the Company had informed that the meeting of the Board of Directors of Persistent Systems Limited is scheduled to be held on Wednesday, July 21, 2021 and will continue on Thursday, July 22, 2021 and Friday, July 23, 2021 to consider and approve, inter alia, the Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2021 and the Audited Financial Results of the Company and its subsidiaries for the quarter ended June 30, 2021. Please note that, the Board has rescheduled the meeting, as per the revised schedule, pursuant to Regulations 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and all other applicable provisions, if any, the meeting of Board of Directors will be conducted on Thursday, July 22, 2021 and will continue on Friday, July 23, 2021 through Tele-conferencing in terms of the MCA Notification (F. No. 1/32/2013-CL-V-Part) dated March 19, 2020 and its extensions from time to time to consider and approve, inter alia, the following businesses:

- The Audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2021.
  - The Audited Financial Results of the Company and its subsidiaries for the quarter ended June 30, 2021.
- The Board of Directors will consider aforesaid business items on Thursday, July 22, 2021. The Company will hold investor/analyst call on Friday, July 23, 2021. During such call, the management will comment on the financial results for the quarter ended June 30, 2021 and comment on business outlook. Details of the call will be published on the Company's website in due course. The investors are requested to visit the following website of the Company and Stock Exchanges for further details:
- Company's website: <https://www.persistent.com/investors>
  - BSE Ltd: [www.bseindia.com](http://www.bseindia.com)
  - National Stock Exchange of India Ltd.: [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For **Persistent Systems Limited**  
Sd/-  
Amit Atre  
Company Secretary  
ICSI Membership No.: ACS 20507  
Pune, July 15, 2021

**"Form No. INC-25A"**  
Advertisement to be published in the newspaper for conversion of Public Company into a Private Company

Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs  
Southern Region

In the matter of the Companies Act, 2013, Section 14 of the Companies Act, 2013 and Rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of **M/s. Kosmo One Business Park Limited** (Formerly known as Indiabulls Infrastructure Limited) having its registered office at Plot No. 14, 3<sup>rd</sup> Main Road, Ambattur Industrial Estate, Ambattur, Chennai-600058, Tamil Nadu, India ("Applicant" or "Company").

Notice is hereby given to the general public that the Company intends to make an application to the Central Government under Section 14 of the Companies Act, 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a Private Limited Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on **Monday, 21<sup>st</sup> June, 2021** to enable the Company to give effect for such conversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post his/her objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director.

**Dr. K. Thirumalaiah**,  
5<sup>th</sup> Floor, Shastri Bhawan, 26 Haddows Road, Chennai-600006, Tamil Nadu, India.  
within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its registered office at the address mentioned below:

**Plot No. 14, 3rd Main Road, Ambattur Industrial Estate, Ambattur, Chennai-600058, Tamil Nadu, India.**

For and on behalf of the Applicant  
**Kosmo One Business Park Limited**  
Director  
**Mohit Arora**  
DIN: 08100136  
Complete address of registered office: Plot No. 14, 3<sup>rd</sup> Main Road, Ambattur Industrial Estate, Ambattur, Chennai-600058, Tamil Nadu, India.  
Date: July 15, 2021  
Place: Chennai

**ISMT Limited**  
Regd. Office : Panama House (Earlier known as Lunik Towers),  
Viman Nagar, Pune - 411014  
Phone : 020-41434100, Fax : 020-26630779  
E-mail : [secretarial@ismt.co.in](mailto:secretarial@ismt.co.in) Website : [www.ismt.co.in](http://www.ismt.co.in)  
CIN:L27109PN1999PLC016417

**NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING**  
NOTICE is hereby given that **EXTRAORDINARY GENERAL MEETING ("EGM") of ISMT Ltd. ("Company")** will be held on **Thursday, August 05, 2021 at 11.30 a.m.** through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means without physical presence of members, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular Nos. 14/2020 & 10/2021 dt. April 08, 2020 & June 23, 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA").

In compliance with the aforesaid MCA Circulars & SEBI Circulars dt May 12, 2020 & January 15, 2021, the requirement of dispatching physical copies of the Notice of EGM has been dispensed with & accordingly, the same is being served through electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company. Members who have not registered their e-mail IDs are requested to register the same by following the instructions given below:

- Members holding Shares in Physical form:**  
To write an e-mail to KFin Technologies Pvt. Ltd., RTA of the Company at [enward.ris@kfinetech.com](mailto:enward.ris@kfinetech.com) or to the Company at [secretarial@ismt.co.in](mailto:secretarial@ismt.co.in) by mentioning folio number, e-mail ID and mobile number;
- Members holding Shares in Dematerialised form:**  
To contact their respective Depository Participant/ Stock Broker for updation of email ID, mobile number & other details.

The Notice of EGM is available on Company's website [www.ismt.co.in](http://www.ismt.co.in) as well as the Stock Exchanges website [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.nseindia.com](http://www.nseindia.com) & also available on website of Central Depository Services (India) Ltd. ("CDSL") at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com). The Company is providing e-voting facility in respect of businesses to be transacted at the EGM. The Company has availed the services of CDSL for providing e-voting & VC facility for shareholders to participate in the EGM. For details on participating in the EGM via VC & e-voting, please refer instructions given in the Notice of EGM. The e-voting facility shall commence on Monday, August 02, 2021 at 9.00 a.m. IST and end on Wednesday, August 04, 2021 at 5.00 p.m. IST. During this period, Members holding shares as on cut-off date i.e. July 29, 2021 may cast their vote electronically. Members present in the EGM through VC facility & who have not cast vote previously & are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the EGM.

Persons belonging to Members of the Company after dispatch of Notice of EGM, may write an e-mail to [secretarial@ismt.co.in](mailto:secretarial@ismt.co.in) for obtaining login ID credentials for e-voting & VC. For any queries/ issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") & e-voting manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) under help section or write an email to [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com).

For **ISMT Limited**  
Place: Pune  
Date : July 14, 2021  
Chetan Nathani  
Company Secretary

**DUNCAN ENGINEERING LIMITED**  
CIN: L28991PN1961PLC139151  
Regd. Office: F-33 Ranjangaon MIDC  
Karegaon, Tal. Shirur, Pune 412 209  
Phone: 021-38660066,  
Email: [complianceofficer@duncanengg.com](mailto:complianceofficer@duncanengg.com)  
URL: [www.duncanengg.com](http://www.duncanengg.com)

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, Notice is hereby given that, a Meeting of Board of Directors of the Company will be held on Monday, 26th July 2021, inter alia, to consider and approve the standalone unaudited financial results of the Company for the quarter ended 30th June 2021. The said information is available in the website of the Company, [www.duncanengg.com](http://www.duncanengg.com) and also on the website of the stock exchange, [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For **Duncan Engineering Limited**  
Place: Pune  
Date : 15.07.2021  
Rajib Kumar Gope  
Company Secretary

**MADRAS FERTILIZERS LIMITED**  
(A Government of India Undertaking)  
CIN - L32201 TN1966GOI005469  
Regd. Office : Manali, Chennai 600 068.  
Tel No. 25942281/25945489 Website : [www.madrasfert.co.in](http://www.madrasfert.co.in)  
email: [cs@madrasfert.co.in](mailto:cs@madrasfert.co.in) / [cosec@madrasfert.co.in](mailto:cosec@madrasfert.co.in)

**INFORMATION REGARDING POSTAL BALLOT BY REMOTE E-VOTING PROCESS (E-VOTING)**

This Notice is being published in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 02/2021 dated January 13, 2021 and other applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and SEBI. We hereby notify as follows:

- The Postal Ballot through remote e-voting of the Company will be held during 27.07.2021 (09.00 a.m.) to 25.08.2021 (05.00 p.m.) to transact the business that will be set forth in the Notice of the Postal Ballot. The Notice of Postal Ballot
- will be sent to all shareholders by email, whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) and
- will also be uploaded on the website of the Company at [www.madrasfert.co.in](http://www.madrasfert.co.in) and on the website of the National Stock Exchange of India Limited [www.nseindia.com](http://www.nseindia.com).
- Manner of registering / updating email addresses:**
  - Shareholders holding shares in physical form are requested to provide a signed request letter mentioning the Shareholder's Name, Folio No., Email ID with self-attested copy of PAN card by email to our Registrar & Transfer Agent, M/s Integrated Registry Management Services Private Limited at their e-mail address [www.corpserv@integratedindia.in](mailto:www.corpserv@integratedindia.in).
  - Shareholders holding shares in dematerialised form (DEMAT) are requested to register or update their email addresses and mobile number with their relevant Depository Participant(s).
- Manner of casting vote(s) through e-voting:**
  - Shareholders will have an opportunity to cast their vote(s) remotely through e-voting on the business to be set forth in the Notice of the Postal Ballot.
  - The manner of voting remotely by shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice of the Postal Ballot to the shareholders.

This Notice is being issued for the information and benefit of all the Shareholders of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.

U Saravanan  
Chairman & Managing Director  
DIN : 07274628  
Chennai  
July 15, 2021

**MADHYA PRADESH TOURISM BOARD**  
LILY TRADE WING, 6TH FLOOR, JEHANGIRABAD,  
BHOPAL-462008, Phone : 0755-2780600,  
E-mail : [jdp.mptb@mp.gov.in](mailto:jdp.mptb@mp.gov.in)  
TENDER No. : 773/183/JP/MPTB/Vyayan/2020 Dated : 09.07.2021

**REQUEST FOR PROPOSAL**

Madhya Pradesh Tourism Board is interested in developing, the following Heritage properties for Development of Tourism Activities as mention against each Heritage properties on DBFOT basis :-

S. No.	Village	Tehsil	District	Khasra No.	Area in Hect.	Proposed Project
1.	Vijayra-ghavgarh Fort	Katni	Katni	475	3.246	Heritage Hotel
2.	Kyoti Fort	Rewa	Rewa	1070/1, 1072, 1073, 1074, 1075, 1103	2.213	Heritage Hotel
3.	Mahendra Panna Bhawan	Panna	Panna	2567	2.164	Heritage Hotel
4.	Rajgarh palace	Datia	Datia	Sheet No. 38 Plot No. 12	1.107	Heritage Hotel

The RFP documents can be downloaded from website [www.mptenders.gov.in](http://www.mptenders.gov.in). RFP documents can also be seen at [www.tourism.mp.gov.in](http://www.tourism.mp.gov.in)  
M.P. Madhyam/101287/2021

**MANAGING DIRECTOR**

**INDIA GLYCOLS LIMITED**  
Regd. Off: A-1, Industrial Area, Bazar Road, Kishipur-244713, Dist. Udham Singh Nagar, Uttarakhand.  
Phone : +91 5947 269000/269050, Fax : +91 5947 275315/269635,  
E-mail: [compliance.officer@india glycols.com](mailto:compliance.officer@india glycols.com) Website: [www.india glycols.com](http://www.india glycols.com)  
CIN: L2411UR1983PLC039097

**NOTICE TO SHAREHOLDERS**  
For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority

Shareholders of the Company are hereby informed that pursuant to the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 including any statutory modifications or re-enactment thereof, for the time being in force ("the Rules"), the Company, inter-alia, is required to transfer the shares for which dividend remains unpaid or unclaimed for 7 (seven) consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") in the prescribed manner. Hence, all equity shares in respect of which dividend for financial year 2013-14 remains unpaid or unclaimed for 7 (seven) consecutive years required to be transferred to IEPF Authority as per the rules.

In compliance with the said Rules, the Company has communicated to the concerned shareholders individually at their latest available addresses whose dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years for taking appropriate actions. Full details of such shareholders including their names, folio numbers and/or DP ID - Client ID and the number of shares due for transfer to IEPF Authority has been uploaded on Company's website [www.india glycols.com](http://www.india glycols.com) (web-link: [http://www.india glycols.com/investors/investor\\_index.html](http://www.india glycols.com/investors/investor_index.html)). Shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Authority.

Shareholders who have not claimed their dividends for the year 2013-14 and onwards are requested to claim the unclaimed dividend on or before 8<sup>th</sup> October, 2021. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before the above date, the Company shall with a view to adhering with the requirements of the Rules, where the shares are held on physical form, proceed to issue new share certificate(s) in lieu of the Original share certificate(s) held by them for the purpose of dematerializing and transfer such shares to IEPF Authority, without giving any further notice. Upon such issue, the Original share certificate(s) which are registered in their name shall stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Such shareholders may also note that the details as uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s). In case the share are held in Demat form, the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in the concerned demat account in favour of IEPF Authority.

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. However, the concerned shareholders can claim back the unclaimed dividend(s) and the shares transferred to the IEPF Authority including all benefits, if any, accruing on such shares, from IEPF Authority in accordance with the procedure and on submission of such documents as prescribed under the Rules. Shareholders can also refer to the details available on [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in). For further information/clarification on the above matter, shareholders can write to the Company Registrar at Company's Head office at Plot no. 2-B, Sector-126, Noida-201304, District Gautam Budh Nagar, U.P. (e-mail: [compliance.officer@india glycols.com](mailto:compliance.officer@india glycols.com)) or to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s MCS Share Transfer Agent Limited, F-65, 1<sup>st</sup> Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi- 110020 (e-mail: [admin@mcsregistrars.com](mailto:admin@mcsregistrars.com)).

For India Glycols Limited  
Sd/-  
Ankur Jain  
Company Secretary  
Place: Noida  
Date : 14.07.2021

**BRIGHTCOM GROUP LIMITED**  
(NSE & BSE - BCG)  
Regd. Office: Floor 5, Field No. 2, Narasimhapuram, Gachibowli, Hyderabad - 500032 India  
CIN: L64207TN1989PLC020596, Tel: +91 40 6784 0000, Fax: +91 40 6784 0077, [www.brightcomgroup.com](mailto:www.brightcomgroup.com), [enquiry@brightcomgroup.com](mailto:enquiry@brightcomgroup.com)

**NOTICE**

NOTICE is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM" or "Meeting") of the Members of Brightcom Group Limited ("Company") will be held on Thursday, 5th August, 2021 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020; General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").

Notice of the EGM ("Notice") along with Explanatory Statement (in electronic form) have been sent by e-mail to the Shareholders on July 14, 2021 to all the Shareholders who have registered their email addresses and whose names appear on the register of members as maintained by the Registrar and Share Transfer Agent and List of Beneficial Shareholders as received from the depositories on Friday, July 9, 2021 (Cut-off date) for seeking approval from members by way of remote e-voting and e-voting during the EGM.

The Company is providing the facility to the shareholders to exercise the right to vote by electronic means only and the business set out in the Notice of EGM may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"). On account of threat posed by Covid-19 and in compliance with the requirements of the MCA Circulars, the company has sent the notice in electronic form only and hard copy of the notice has not been sent to the shareholders and are requested to carefully read the instructions indicated in notice and communicate their assent (for) or dissent (against) through remote e-voting and e-voting during the EGM.

The Board of Directors has appointed Mr. Sravan Korukonda (COP: 21828 & M. No. 43935) as scrutineer for conducting the remote e-voting and e-voting during the EGM in a fair and transparent manner. The results of the voting shall be submitted to the Stock Exchanges after the EGM. The results along with the Scrutinizer's Report, shall also be placed on the website of the Company [www.brightcomgroup.com](http://www.brightcomgroup.com).

A person who is not a member of the company as on Cut-off date may treat this notice for information only. The shareholders whose e-mail addresses are not registered are requested to register their e-mail addresses and mobile numbers by following the procedure specified in the Notice.

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules and Regulations are given here under:

- Date of completion of dispatch of Notices in electronic form: Wednesday, July 14, 2021.
- Date and time of commencement of e-voting: Monday, August 2, 2021 at 09:00 A.M.
- Date and time of end of e-voting: Wednesday, August 4, 2021 up to 05:00 P.M.
- E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on Wednesday, August 4, 2021 and E-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.
- Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Thursday, 29th July, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting on the date of the EGM.
- A person who has acquired the shares and has become a member of the Company after the dispatch of the Notice of the EGM and prior to the Cut-off date i.e. Thursday, 29th July, 2021 shall be entitled to exercise his/her vote electronically i.e., remote e-voting or e-voting on the date of the EGM by following the procedure mentioned in the Notice.
- Once the vote on a resolution is casted by the member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.
- The voting rights of the members for e-voting shall be in proportion to their shareholding in the paid-up equity share capital as on the above said cut-off date.
- Members may attend the EGM through VC / OAVM by using their remote e-voting credentials and by following the procedure specified in the Notice.
- The Notice of EGM is available on the website of the Company at [www.brightcomgroup.com](http://www.brightcomgroup.com); the website of CDSL at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) and at the relevant sections of the websites of BSE Limited, National Stock Exchange of India Limited. Shareholders who do not receive the notice may download it from the above-mentioned websites or may request for the copy of the same in writing to the Company Secretary at [ir@brightcomgroup.com](mailto:ir@brightcomgroup.com).
- All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Panel (East), Mumbai - 400013 or send an email to [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com) or call on 022-23058542/43.
- Members are requested to read carefully all the Notes set out in the Notice of the EGM and in particular, instructions for joining the EGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting on the date of the EGM.

By Order of the Board of Directors  
Sd/-  
Manohar Mollama  
Company Secretary & Compliance Officer  
Place: Hyderabad  
Date: July 14, 2021

**L&T Technology Services**  
(A subsidiary of Larsen & Toubro Limited)

**L&T TECHNOLOGY SERVICES LIMITED**

## जाहीर नोटीस

आम्ही १) श्री. रामदास दगडोबा गांजवे २) श्री. अंतंतराव दगडोबा गांजवे, ३) श्री राजेंद्र दगडोबा गांजवे, ४) श्री. गणेश दगडोबा गांजवे, ५) श्रीमती माधवी महेश गांजवे, ६) कु. ऋतुजा महेश गांजवे, ७) कु. अनुष्का महेश गांजवे, सर्व राहणार ६६ 'कृष्णाई', सदाशिव पेठ, पत्रकार भवनसमोर, पुणे – ४११०३० सर्व जनतेस या नोटीसद्वारे खालीलप्रमाणे सूचीत करत आहे. आम्ही सर्व (वर नमूद केलेले) सदाशिव पेठ, पुणे येथील स्थित सी.टी.एस. नं. ६५/१, ६५/२, ६५/३, ६५/४, ६५/५, ६५/६, ६५/७, ६६, ७७ चे ८१ च्याचे एकंदर क्षेत्रफळ अंदाजे ७७३८.६२ चौ. मीटर व त्यावर असलेले बांधकाम याचे कायदेशीर मालक आहोत व वर नमूद केलेल्या मालमतेवर इतर कुणाचाही हक्क नाही.

आम्ही वर नमूद केलेल्यापैकी नं. १ ते ५ यांनी तसेच आमचे कै. आई वडील व इतर यांनी वर नमूद केलेल्या मालमतेसंबंधी दि. ०६.०२.२००७ रोजी विकसन करारनामा व पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी मे. जे. जे. कन्स्ट्रक्शन्स, भागीदारी फर्म, ज्यांचे कार्यालय ३रा मजला, 'प्राथना' गल्ली क्र. १२, भांडारकर रोड, पुणे – ४११००४ यांचे बरोबर केला होता.

मे. जे. जे. कन्स्ट्रक्शन्स यांनी वेळोवेळी वर नमूद केलेल्या विकसन करारनामाच्या अटीचा व शर्तीचा गंभीर स्वरूपाचा भंग केल्यामुळे तसेच वर नमूद केलेल्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी चा दुरुपयोग केल्यामुळे आम्ही वर परिच्छेद नं. १ मधे नमूद केलेल्या सर्वानी आमचे वकील, केळकरसं आणि असोसिएट्स्, यांचे मार्फत दि. २८.०६.२०२१ रोजी दिलेल्या कायदेशीर नोटीसीने, करारनामा दि.०६.०२.२००७ हा पूर्णतः रद्द (टर्मिनेट) केला तसेच दि. ०६.०२.२००७ रोजी मे. जे. जे. कन्स्ट्रक्शन्स यांना दिलेली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी (मुखत्यार पत्र) पूर्णतः रद्द केली आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे विकसन करारनामा व पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दोन्ही दि. ०६.०२.२००७ पूर्णपणे रद्दबादल झाल्यामुळे मे. जे. जे. कन्स्ट्रक्शन्स यांना वर परिच्छेद क्र. २ मधे नमूद केलेल्या मालमतेवर कुठल्याही प्रकारचा हक्क आणि अधिकार राहिलेला नाही. मे. जे. जे. कन्स्ट्रक्शन्स हे आता वर नमूद केलेल्या मालमतेसंबंधी कुठलाही व्यवहार आणि करार करू शकत नाहीत तसेच मे. जे. जे. कन्स्ट्रक्शन्स वर नमूद केलेल्या मालमते सदर्भात कुठल्याही प्रकारचे हक्क कोणत्याही व्यक्ती अथवा, भागीदारी फर्म, कंपनी, बँक, गुंतवणुकदार, फायनान्सर अथवा अन्य कोणी यांना कुठल्याही प्रकारे देऊ शकत नाही.

वर परिच्छेद क्र. २ मधे नमूद केलेली मालमता आम्ही जाहीर नोटीस देणाऱ्यांचे पूर्ण कायदेशीर अखत्यारीत आहे व आम्हास वरील मालमतेसंबंधी आमचे मर्जी प्रमाणे कुठलाही व्यवहार करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

सबब सर्व जनतेस या नोटीसद्वारे सूचीत करण्यात येते की कोणीहीवर नमूद केलेल्या मालमतेसंबंधी मे. जे.जे. कन्स्ट्रक्शन्स यांचेबरोबर कुठल्याही प्रकार व्यवहार अथवा करार केला तर ती सर्वस्वी त्यांची जाखीम व जबाबदारी असेल आणि आम्ही नोटीस देणार त्यासंबधात होणाऱ्या परिणाम तसेच नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

श्री. रामदास द. गांजवे व वर नमुद केलेले इतर.

### जाहीर नोटीस

तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक श्री. सुनील कल्याण कुकरेजा व सौ. एकता सुनील कुकरेजा यांनी आमच्या अशिलंबरोबर सदर मिळकत विकत देण्याबाबत बोलणी केली आहे. सदर मिळकत पूर्णपणे निव्वैध व निजोखमी असून, या मिळकतीचे पणनयोग्य हक्क त्यांना प्राप्त आहेत, अशी हमी व ग्वाही त्यांनी दिली आहे. तरी सदर मिळकतीवर अन्य कोणाचेही गहाण, दान, दस्त, ताबा, बँक बोजा, लेखी बालीडी करार, अ‍ॅटर्नॅट, लोन, लीन, विसारपावती, साडेखत, खरेदीखत, द्याव अगर अन्य कऱलेही हितसंबंध असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिद झाल्यापासून १० दिवसांच्या आत मूळ कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून घ्यावी. मात्र या मुदतीत कोणाचीही, कोणागीही हरकत न आल्यास सदरील मिळकत ही निव्वैध व निजोखमी आहे किंवा संबंधितांनी त्यांचा सदर मिळकतीवर असलेला हक्क, हितसंबंध व अधिकार जाणिवपूर्वक सोडून दिले आहेत असे गृहित धरून आमचे अशील त्यांच्या बरोबर व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही, कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

**परिशिष्ट :** तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, जिल्हा पुणे, मे. दुय्यम निबंधक हवेली, पुणे यांचे अधिकार क्षेत्रातील तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील गाव मौजे गुलटेकडी येथील स. नं. ३१ यासी फायनल प्लॉट नं. ३१९२ या जमीनवर बांधण्यात आलेल्या 'मीरा सहकारी ग्रहचरना संस्था मल्लिकार्जुन क्र. २'मधील विंग/भाग नं. १४ मधील तिसऱ्या मजल्यावरील निवासी सर्वनिष्का/ फ्लॅट नं. २८७ यासी बिल्टअप क्षेत्र ६४८ चौ.फूट मणजेच ६०.२२ चौ.मी. क्षेत्र ही मिळकत.

सही/- व शिक्का

- जयेश H. जैन, वकील

५१२, गुरुवार पेठ, पुणे-२

फोन (०२०) २४४५२२९५

## जुाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की आम्ही **(i) सचिन भन्साली**, भारतीय रहिवासी, राहणार, वसंत मोती बाग, खाड रोड, वज्रगुलमनर, पुणे 410505; **(ii) प्रकाश भन्साली**, भारतीय रहिवासी, राहणार, वसंत मोती बाग, खाड रोड, वज्रगुलमनर, पुणे 410505; **(iii) मकवाना इस्टेट्स्**, निशान माधुराई मकवाना आणि अमित माधुराई मकवाना यांची भागीदारी फर्म, कार्यालय, विद्यवाक, रॉल्ट क्र. 615, सेक्टर क्र. 25, राधा किरान मंदिराजवळ, प्राधिकरण, निगडी, पुणे – 411044; **(iv) शैलेन्द्र साहेंवस्व बुट्टेपाटील**, भारतीय रहिवासी, राहणार, निगडी, राहणार, सर्वनिका क्र. 401, चौ। बिल्डींग, ब्रम्हा मेमोरियल, भोसलेनगर, पुणे – 411071; **(v) देवेंद्र साहेंवस्व बुट्टेपाटील**, भारतीय रहिवासी, राहणा, सौ-306, गोलड कोर्ट सोसायटी, आनवडी इस्टेट, हॉटेल ग्रीन पार्कजवळ, बागेर रोड, पुणे – 411008; **(vi) शैलेन्द्र साहेंवस्व बुट्टेपाटील** (हिंदू अविभक्त कुटुंब), बात यांचा समावेश आहे (अ) शैलेन्द्र साहेंवस्व बुट्टेपाटील (त्यांचे कर्ता व व्यवस्थापक), (ब) जयमाला शैलेन्द्र बुट्टेपाटील, (क) विमला शैलेन्द्र बुट्टेपाटील आणि (ड) सिद्धी शैलेन्द्र बुट्टेपाटील, सर्व ग्रीड भारतीय रहिवासी, राहणार, सर्वनिका क्र. 401, चौ। बिल्डींग, ब्रम्हा मेमोरियल, भोसलेनगर, पुणे – 411071; आणि **(vii) देवेंद्र साहेंवस्व बुट्टेपाटील** (हिंदू अविभक्त कुटुंब), बात यांचा समावेश आहे (अ) देवेंद्र साहेंवस्व बुट्टेपाटील (त्यांचे कर्ता व व्यवस्थापक), (ब) जयमाला देवेंद्र बुट्टेपाटील आणि (क) वज्रकपन देवेंद्र बुट्टेपाटील, सर्व ग्रीड भारतीय रहिवासी, राहणार सौ-306, गोलड कोर्ट सोसायटी, आनवडी इस्टेट, हॉटेल ग्रीन पार्कजवळ, बागेर रोड, पुणे – 411008 यांची त्यांच्या खाली वर्णन करण्यात आलेल्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही कस असून बाबूदे सदर मालमता असा खेळ करणवत येतल. कोणत्याही व्यक्तीच्या ज्यत्त अंतर्गत, सोसायटी,(रसा), फर्म, वैधानिक प्राधिकरणे, संस्था (कोर्पोरेट किंवा इतर) चा समावेश आहे, सदर मालमतेबाबत किंवा तिच्या काही भागाबाबत किंवा, मालकी, हस्तांतर, अधिहस्तांतर, विनिमय, भार, बोजा, भाडेपट्टी, उग्र-भाडेपट्टी, लीज, सब-लीज, लायन्स, तारण, वास्तव, बखीस, उजर, देखभाल/देणी, वास्तव हक्क, कोर्टुबंध व्यवस्था, बहिर्दाव, अनुदान, ट्रस्ट, कर, ताबा, विकसल हक्क, वचन, समोझा, अर्कनसालक, कोर्टाचा निकाल/आदेश, दण, सामंजस्य करार, सूचना किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा हिस्सा, अधिकार, मालकी हक्क, इस्टेट, हितसंबंध, द्याव किंवा मागणी असल्यास त्यांनी सदर मालमता किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या सदर्भातील त्यांच्या हक्काच्या आधाराथ नोटी केलेल्या कायदेशीर पुराव्याह सदर सूचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 21 (एकविस) दिवसांच्या आत निम्नव्याखर्षकरीत्या खाली नमुद करण्यात आलेल्या पत्त्यावर व ईमेल आयड्रीसह कळवावे, अन्यथा असा कोणाचाही द्याव, मागणी, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दण, मागणी किंवा हरकत नाही असे समजून ते बाद करणवत येतील.

## वर्णन

### (प्रकाश भन्साली व मकवाना संस्थेचे वर्णन)

### वर्णन

(मालमतेचे वर्णन)

सुमारे 1,80,553 चौरस मीटर शेताकी जमीन, वगळते गाव, तालुका खेड आणि जिल्हा पुणे:

अ.क्र.	मालकाचे नाव	गट क्र. /हिस्सा क्र.	क्षेत्रफळ (हेक्टर-आर)
1	सचिन भन्साली	16	0-76.00 पैकी 0-38
		30/1	0-61.00
		30/2	0-61.00
		31	3-90.00 पैकी 3-73.00
		32	2-63.00 पैकी 2-48.00
		33	0-03.00 पैकी 0-02.96
		34	0-83.00 पैकी 0-59.57
2	प्रकाश भन्साली	15	1-61.00 पैकी 0-54.00
3	मकवाना इस्टेट्स्	27/1	3-31.00
4		27/2	1-08.00
5	शैलेन्द्र साहेंवस्व बुट्टेपाटील (हिंदू अविभक्त कुटुंब)	23/1	3-42.00 पैकी 1-66.00
6	शैलेन्द्र साहेंवस्व बुट्टेपाटील आणि देवेंद्र साहेंवस्व बुट्टेपाटील	23/2	3-45.00 पैकी 1-62
7	देवेंद्र साहेंवस्व बुट्टेपाटील (हिंदू अविभक्त कुटुंब)	23/3	3-44.00 पैकी 1-31.00

आत्र दि. 15 जुलै, 2021 रोजी **मे. देसाई अँड दिवाणजी रसा/- रऊबेज जे.एस. मिस्त्री** भागीदार **अँडबोकेटर्स, सालीसिटर व नोटीरी** **लेटीन चेंबर, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई 400001** ईमेल: **rmistry@desaidiwaniji.com** **anuja.thakar@desaidiwaniji.com**

<div><div><div><b>PUNE CANTONMENT BOARD</b></div><div>Golibar Maidan, Shankarpath Road, Pune 411001.</div></div></div> <div><b>PUBLIC NOTICE</b></div> <div>General Publics is hereby informed that the property known as <b>House No. 1809 Kamathipura, GLR Sy No. 390-1246 admeasuring 304.500 sqft</b> Pune Cantonment is Class B-3 land held on Old Grant Terms. The recorded <b>HoR is Krishna Kuparao Pise, Mr. Sunil Krishna Pise</b> and others have submitted application dtd. 17.10.2018 for mutation of property on the basis of following documents (a) Affidavit dtd. 17.10.2018 executed by Mr. Sunil Krishna Pise and others (b) Judgment and order dtd. 25.1.2018 passed by Civil Judge Sr Div Pune in RCS No. 1330/2016 (c) Affidavit dtd. 31.12.2020 executed by Mr. Sunil K Pise and others (d) Admission Deed dtd. 31.12.2020 Regd at HVL-23 Sr no. 20500/2020 (e) Certificate dtd 20.1.1991 from Lakshar Police Station in respect of Krishna Tukaram Pise (f) Affidavit dtd. 17.01.2015 executed by Sunil Pise and others. Death certificate of certificate from Bengalura Bhavarao Keshava Samaj dated 21.8.2015 regarding clarification in the names.</div>
---

<div><div><div><b>फॉर्म क्र. INC-26</b></div><div>(कंपनी (नॉंदणीकरण) नियम २०१४ च्या नियम ३० (६) (अ) प्रमाणे)</div></div></div> <div>प्रादेशिक निर्देशक, भारत सरकार, कंपनी व्यवहार मंत्रालय, पश्चिम विभाग, मुंबई यांचे समोर, एम्ब्रेस्ट्रेट, ५ वा मजला, १००, मरीन ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र-४०० ००२, भारत</div>
कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ (४) व कंपनी (नॉंदणीकरण) नियम २०१४ च्या नियम ३० (५) (अ) च्या बाबतीत आणि रिस्लेक्सेस सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड., जिचे नॉंदणीकृत कार्यालय, ए- बिंग, वरचा तळ मजला, टॉवर -५, सायबरसिटी, मंगरपट्टा सिटी, पुणे, महाराष्ट्र, ४११०२८, येथे आहे या बाबतीत

अर्जदार.	
<b>जाहीर सूचना</b>	
ह्याद्वारे सर्वसामान्य लोकांना सूचना देण्यात येते की अर्जदार, प्रादेशिक निर्देशक, कंपनी व्यवहार मंत्रालय, पश्चिम विभाग, भारत सरकार, मुंबई यांच्याकडे, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अन्वये कंपनीचे नॉंदणीकृत कार्यालय, महाराष्ट्र राज्यातून, कर्नाटक राज्यात स्थानांतरित करण्याबाबत, दि. १० जुलै, २०२१ रोजी तिच्या सभाभाबद्धा झालेल्या विशेष सभासधारण सभेत संमत केलेल्या ठरावानुसार, कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन मधील कलमाच्या गुंतवणुकीच्या प्राकराच्या प्रावधानाचा अर्थ अर्ज करू इच्छितात, उघडोक्त अर्जामुळे जर कोणत्याही व्यक्तीला काही अक्षेप असल्यास, या त्याच्या हितसह काही बाधा येत असल्यास ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसात अशा व्यक्तींनी आपला अक्षेप, हितसंबंधाचे स्वरूप आणि विरोधाची पार्श्वभूमी, योग्यसरू MCA-21 (www.mca.gov.in), या संकेतस्थळावर गुंतवणुकीच्या प्राकरा या प्रावधानातील अथवा, प्रादेशिक निर्देशक, कंपनी व्यवहार मंत्रालय, पश्चिम विभाग, भारत सरकार, एम्ब्रेस्ट्रेट, ५ वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र- ४०० ००२, भारत, यांच्याकडे लिखित स्वरूपात, नॉंदणीकृत टपालने प्रतिपावनावर पाठवावी, या पाठविण्याची व्यवस्था करावी, आणि त्याची एक प्रत खाली नमूद केलेल्या, अर्जदाराच्या नोंदवर्णिका कार्यालयात पाठवावी.	
ए- बिंग, वरचा तळ मजला, टॉवर -५, सायबरसिटी, मंगरपट्टा सिटी, पुणे, महाराष्ट्र, ४११०२८	
दि: 14/7/2021	
स्वक्ष: पुणे	
<b>रिस्लेक्सेस सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.,</b>	
<b>यांचेकरीता</b>	
<b>स्वाक्षरी</b>	
<b>दीप्ती परीक्षित भट्ट</b>	
<b>संचालक</b>	
DIN:०८५४७७६२	
epaper.loksatta.com	

# लोकसत्ता

### जाहीर नोटीस

तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत तिचे विद्यमान मालक **रॉबर्ट लॉरेन्स डॅनियल रा. बंगलो नं. अ-३७, निर्मल टाउनशिप फेज - २, सर्व नं. ४२, काळेपडवळ, हडपसर, पुणे २८**. यांच्या स्व्काहर्जित खरेदी मालकी हक्काची व प्रत्यक्ष ताबे बहिर्वादीची आहेत. विद्यमान मालक सदर मिळकत आ'च्या अशिलांना विक्री करण्याबाबत बोलणी होवून टोकन स्वकम निष्कासनी आहे. विद्यमान मालकांच्या म्हणण्यानुसार सदर मिळकत निव्वैध, निजोखमी व पणनयोग्य आहेत. तथापी सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही गहाण, दान, ताबा, बँक बोजा, लेखी व तोंडी करार, कोर्ट अ‍ॅटर्नॅमन्ट, लिज, लीन, विसारपावती, साडेखत, खरेदी करार, गुळ, हक्क, कोर्ट वाद, डिडी, दरखास्त, मनाई हुकूम, पोटांगी हक्क, बक्षिस व वास्ता, विकसनमंडळ, मुखत्यार पत्र, इजमॅट, खरेदीचा अग्रहक, बहिर्वादीचा, वगैरे कोणत्याही प्रकारची हिष्ठा हरकत न आल्यास सदर मिळकती निव्वैध, निजोखमी, बेजगारहित व पणनयोग्य असल्याचे समजून, त्यावर इतर कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध, अधिकार नाही व असल्यास तो जाणिवपूर्वक समजून, उमजून सोडून दिलेला आहे असे समजून पुढील हस्तांतरणाचा व्यवहार पूर्ण केला जाईल. मागवून कोणाचीही कसलीही तक्रार आमचे अशिलंबर बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी.

### परिशिष्ट

**मिळकतीचे वर्णन :** तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका हवेली, मा. दु. नि.साहेब हवेली नं. १ ते २८ यांचे कार्यक्षेत्रातील तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील मुल्की गाव **मौजे हडपसर** येथील मिळकत **सर्व्हे नंबर ४२ये, हि.नं. १३अ-२, १सी-३, १ड + ४** या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या **निर्मल टाउनशिप सहकारी ग्रुहचरना संस्था मर्यादीत** या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोसायटी मधील **१८११ बंगलो नं. अ- ३७** यांसी क्षेत्र १६६ चौ फुट म्हणजेच ८१.७४ चौ मि बिल्टअप + टेरेस ११७ चौ फुट म्हणजेच १०.२१ चौ. मि. + गार्डन ६०२ चौ फुट म्हणजेच ५५.९२ चौ. मि. हि मिळकत, त्यातील असलेल्या बाल्कनी, कॉमन परिघा, पॅसेज, याचे पावसेचे सर्व हक्कासह मिळकत. या जाहिर नोटीसचा विषय आहे.

मेणेप्रमाणे जाहीर नोटीस असे.

पुणे, तारीख : १५/०७/२०२१

**काडगी सुर्देद एन, अँडबोकेट**

पता : ऑफिस नं. एल-२०५, पहिला मजला, मेगा सेंटर,

मंगरपट्टा सिटी, हडपसर पुणे – ४११०१३. मो. नं. ९८८१७३१५७०.

<div><div><div><b>पुणे मर्वटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि.</b></div></div></div>
<b>मुख्य कार्यालय<span> </span>:</b> २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, पुणे ४११ ००२, फोन <span> </span> : २४४१६५२२/२३/२४, फॅक्स <span> </span> : २४४५८३८१

ज्याअर्थी खाली सही करणार हे पुणे मर्वट को-ऑप. बँक लि. पुणे या बँकेचे अधिकृत अधिकारी यांना दि सिक्युरिटीटायझेशन अँड रीन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेंसेस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँबेट , २००२ अंतर्गत प्राप्त झालेल्या कलम १३ (१२) अन्वये दि सिक्युरिटी (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम क्रमांक ३ सुसार कर्जदार /जामिनदार /तारणकरत्यांना नोटीस बजावल्याच्या तारखेपासून ६0 दिवसांच्या आत नोटीसमध्ये नमूद केलेली रकम परत करावी अशी मागणी नोटीस बजावली होती.

कर्जदार रकम परतफेड करण्यात अयशस्वी ठरल्याची ठरवल्याकडे कलम १३ (४) अन्वये खाली दिलेली मालमता प्रतीकात्मक ताब्यात घेतल्याची अधिसूचना खाली दिली आहे. नमूद केलेल्या अधिनियमाच्या खाली नमूद केलेल्या तारखेला दिलेल्या नियमांच्या नियम ८ सह बाचन केले.

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी कर्ज घेणाऱ्या/ जामिनदार/ तारणकरत्यांचे लक्ष कायद्याचा कलम १३ मधील पोट-कलम (८) च्या तरतुदीकडे आमंत्रित केले आहे. विशेषतः कर्जदारांशी आणि सर्वसाधारणपणे मालमताधारकांशी कोणीही कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नये म्हणून सावधगिरी बाळगली जात आहे आणि मालमत्तेची संबंधित कोणताही व्यवहार पूर्ण मर्वटच्या को-ऑप बँकेच्या अधीन असेल, खाली नमूद केलेली रकम आणि त्यावरील व्याजांसाठी बँक लिमिटेड. बँकेत तारण ठेवलेल्या आणि बँकेच्या ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

अ. क्र.	कर्जदार,सहकर्जदार व जामिनदारांची नावे	प्रत्यक्ष ताबा नोटीस व दिनांक	थकीत रक्कम	तारण मालमतेचा तपशील व पत्ता
१)	१) श्री.अनिल शंकर बडदे	२६/०४/२०२१	रुपये १२,८२,१४९/-	अ) सर्व्हे नं. १६७ हिस्सा क्रमांक २/१ ए/२० चे सर्व तुकडा आणि पारसल (सेल डीडनुसार हिस्सा क्र. १६७, हिस्स नं. २/१ ए/१) ग्रामपंचायत नवीन पट क्रमांक १/०४0६ (जुना पट नंबर १/१०८0) ३000 चौरस फूट क्षेत्रफळ (आरसीसी बांधकाम) + स्वावरील आरसीसी बांधकाम १४२८ चौ.फूट. पोर्टलुक्डी तालुका हवेली, पुणे जिल्हा नोंदणी / नगरपालिका हद्दीत मांजरी बुद्रुक येथे वसलेले असून मालमता चतुःसी पुढीलप्रमाणे आहे <span> </span> : <b>पूर्वस<span> </span>:</b> कर्जदारांची जमीन, <b>पश्चिमेस<span> </span>:</b> कॉलनी रोड, <b>दक्षिणेस<span> </span>:</b> श्री दिलीप बडदे यांची मालमता, <b>उत्तरेस<span> </span>:</b> उर्वरित सिटी सर्व्हे नंबर मालमता ब) इतर सर्व जागा ग्रामपंचायत मिळकत नं. १ / 0४0५ (जुना मिळकत क्र. १/0३२६), औद्योगिक वसाहत बांधकाम परिसर ८00 चौरस फुट. पोट तुकडी तालुका हवेली, जिल्हा पुणे व पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत मांजरी बुद्रुक येथे वसलेले असून मालमता खालीलप्रमाणे आहे <span> </span> : <b>पूर्वस<span> </span>:</b> कर्जदारांची जमीन, <b>पश्चिमेस<span> </span>:</b> कॉलनी रोड, <b>दक्षिणेस<span> </span>:</b> श्री दिलीप बडदे प्रॉपर्टी, <b>उत्तरेस<span> </span>:</b> उर्वरित सर्व्हे नंबर मालमता क) हा सर्व तुकडा व पारसल सर्व्हे नंबर ३४१/२ सिटी सर्व्हे नं. १/२, अस्तिम पूव्हंड क्र. ११२, मालमता कर क्रमांक 0/१ /१३/00/२१५0१२ इमारत ज्याला इंग्रप्रस्थ व्हॅडोमिअन म्मत्तात. क्षेत्र २५0 स्वचेअर फुट. म्हणजेच २५.0१ चौ मीटर. ताडिवाला रोड येथे उपनिबंधक हवेली तालुका, नोंदणी कार्यालय पुणे जिल्हा व पुणे छावणी मंडळाच्या हद्दीत वसलेले आहे.
२)	१) श्री. अतुल चंद्रकांत कडू	0४/०५/२0१९	रुपये ११,0२,२७१/-	पुण्याक्ष्मी सहकारी ग्रुहरचना संस्था मर्यादित, इमारत क्रमांक एल –१०, क्षेत्र ३00 रकमे. फूट योजनेच्या क्षेत्राचा विस्तारित क्षेत्रातील पहिल्या मजल्यावर असलेल्या प्लॅट / ब्लॉक क्रमांक १४१ मधील सर्व भाग आणि पारसल विकसित केले. महाराष्ट्र गृहनिर्माण व सब विकास प्राधिकरणाद्वारे (म्हाहा), एस. नं.९३ पर्वती (लक्ष्मीनगर), पुणे येथे, मे. वरवजिंदरराव हवेली, जिल्हा पुणे हवेली तालुका-हवेलीच्या हद्दीत आणि अंतर्गत पुणे महानगरपालिका पुणे हद्दीत.
३)	१) मे/ निखिल ट्रान्सपोर्ट, श्री. शैलदास दामोदर गावडे	२१/०४/२०२१	रुपये २७,९८,७२३/-	दुसऱ्या मजल्यावरील प्लॅट क्रमांक ८ ते ते सर्व तुकडा आणि पारसल, ज्यामध्ये इमारतीमध्ये बाळासाई पॅसेज, 'G' बिंग, ५८.५० चौ.मी. म्हणजेच ६३0 रक्रे फूट क्षेत्र आहे. सुगर बिल्ट अप (प्लॅट) टेरेस, बाल्कनीज, कॉमन पॅसेज आणि पावऱ्या यांचा समावेश आहे) सर्वेक्षक क्रमांक ८, हिस्सा क्रमांक १ बी -१ ए / २ ए, सर्व्हे क्रमांक ८, हिस्सा क्रमांक १ बी + १ ए / २ बी, सर्वेक्षक क्रमांक ८, खराडी, पुणे सब रजिस्ट्रार हवेली, जिल्हा पुणे, उपजिल्हा हवेली तालुका-हवेली आणि पुणे महानगरपालिका हद्दीत
४)	१) श्री. आशिष श्रीहीर टकले	२८/०४/२०२१	रुपये ४0,00,२७५/-	शॉप क्र. R1-1 अंदाजीत क्षेत्रफळ १६.२१ रक्रे. मीटर अंगमूत आणि डब्ल्यू.सी. अंदाजे १२ चौरस फूट, एव्हण क्षेत्रफळ १८७0 रक्रे. फूट क्षेत्रफळ असलेले क्षेत्र म्हणजेच १७.३0 चौ. पुण्यातील सदाशिव पेठ येथे सिटी सर्व्हे नंबर १५६५ च्या जमीनीवर वसलेल्या आणि दत्ता लक्ष्मी नावाच्या इमारतीच्या तळ मजल्यावरील मीटर. पुणे जिल्हा, जिल्हा उपनिष्ठत तालुका हवेली, उपनिबंधक, हवेली, पुणे हे पुणे महानगरपालिका हद्दीत, पुणे यांच्या आणि पुणे नोंदणी पुढीलप्रमाणे – <b>पूर्वस<span> </span>:</b> रॉड भाग, <b>पश्चिमेस<span> </span>:</b> दुकान क्रमांक आर. २, <b>दक्षिणेस<span> </span>:</b> व्याघ्र इमारतीच्या मोकळी जागा, <b>उत्तरेस<span> </span>:</b> रस्ता.

१)	१) श्री.दात्राय हरिलाल घाडगे	२७/०४/२०२१	रुपये २0,११,२३५/-	सर्व्हे २0,११,२३५/-
२)	श्री.राजेंद्र चिंतामणी शेंडगे	0९/०४/२०२१	(रुपये बीस लाख एकाचर हजार दोनशे सवसती फक्त)	+ व्याघ्र
३)	श्री.अनिकेत्त केलास तापकीर			

१)	श्री. श्रीकृष्ण शांताराम देशमुख	१0/१२/२0१८
----	---------------------------------	------------